

Date: May 11, 2024

To.

Bombay Stock Exchange Limited

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai 400 001

Scrip Code: 533090

Scrip ID : EXCEL

Fax No: 2272 3121 / 2272 2037

To,

National Stock Exchange of India Limited

Listing & Compliance Department, Exchange Plaza, Plot No. C/1, G Block

Bandra-Kurla Complex, Bandra (East)

Mumbai 400 051

Trading Symbol: EXCEL

Fax No: 2659 8348 / 2659 8237 / 38

Sub: Newspaper advertisement pertaining to publication of Financial Results for the quarter and year ended March 31, 2024

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the copies of Newspaper Advertisement for extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, published in Free Press (English edition) and Navshakti (Marathi edition) dated May 11, 2024.

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully

For Excel Realty N Infra Limited

LAKHMENDRA Digitally signed by LAKHMENDRA CHAMANLAL CHAMANLAL KHURANA Oate: 2024.05.11 10:54:22 +05'30'

Lakhmendra Khurana

Chairman & Managing Director

DIN: 00623015

Place: Mumbai

Encl: a/a

Regd. Off.: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053. Tel.: +91-22-26394246 Fax: 26394248 • Email: Ikhurana@excel-infoways.com • Website: http://www.excel-infoways.com



ICICI Home Finance Company Limited

(% per annum)

Registered Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051 Corporate Office: ICICI HFC Tower, Andheri-Kurla Road, JB Nagar, Andheri East, Mumbai – 400 059 CIN: U65922MH1999PLC120106, Website: www.icicihfc.com, E-mail: hfcsecretarial@icicichfc.com AAA/Stable by CRISIL Highest Degree of Safety AAA/Stable by ICRA Highest Degree of Safety AAA/Stable by CARE Highest Degree of Safety

Base Rates for Fixed Deposits < ₹20.0 mn (Public Deposits and other

Effective November 11, 2023						
_	(Cumulative	Non-Cumulative			
Tenure (In Months)	Cumulative Plan	Indicative Yield (Cumulative option) ¹	Monthly Income Plan	Quarterly Income Plan	Yearly Income Plan	
>=12 to <24	7.25%	7.25%	7.00%	7.05%	7.25%	
>=24 to <36	7.55%	7.84%	7.30%	7.35%	7.55%	
>=36 to <60	7.65%	8.25%	7.40%	7.45%	7.65%	
>=60 to <72	7.60%	8.85%	7.35%	7.40%	7.60%	
=72 to <120	7.50%	9.06%	7.25%	7.30%	7.50%	
dinimum Deposit	10,000/-		40,000/-	20,000/-	10,000/-	

Special Scheme Rates for Fixed Deposits < ₹20.0 mn (Public Deposits

	Effective November 11, 2023					
Tenure	Cu	mulative	Non-Cumu			
(In Months)	Cumulative Plan	Indicative Yield (Cumulative option) ¹	Monthly Income Plan	Quarterly Income Plan	Yearly Income Plan	
23	7.50%	7.77%	7.25%	7.30%	7.50%	
39	7.70%	8.41%	7.45%	7.50%	7.70%	
45	7.70%	8.57%	7.45%	7.50%	7.70%	
Minimum Deposit	10,000/-		40,000/-	20,000/-	10,000/-	
0.35% additional interest for coniar citizen and ICICI Group employees on Bublic Denosits						

In case of cumulative deposit, interest is compounded before deduction of Tax. Yield to maturity is applicable only in case of cumulative deposit.

The yield mentioned is calculated using the first month of each tenure grid & in case of cumulative deposit, interest is compounded before deduction of tax Yield to maturity is applicable only in case of cumulative deposit.

Deposits can be placed for any number of months between 12 to 120 months.

Note: •Interest compounded annually. •For deposits >= ₹ 20.0 million, rate would be offered on case to case basis. •Interest rates are subject to change at the sole discretion of the Company and as prescribed under the laws & the rate applicable will be the rate prevalent on the date of deposit.
•The Company will not invite or accept or renew public deposit exceeding 12.5% of rate of interest per annum as prescribed by RBI

Credit Rating: ICICI Home Finance Fixed Deposit has been assigned highest credit rating of "AAA/Stable" by CRISIL, ICRA and CARE.

Important Terms & Conditions The Company shall, at its discretion, accept Fixed Deposits, under the ICICI Home Finance Fixed Deposit Scheme (the 'Scheme') subject to the below mentioned terms and conditions.
These deposits solicited by the Company are not insured.

1) MODE OF ACCEPTANCE: RTGS/NEFT/FT:

L	Particulars	Remittance from any Bank Account	11	Scheme	Interest Payment Date	
	Beneficiary Name	ICICI Home Finance Co. Ltd - FD Collection Account] [Monthly Income Plan(MIP)	Last day of each month	
[Account No.	000405070754 ICIC0000004 ICICI Bank, Nariman Point		Non-Cumulative – Quarterly Option	June 30, September 30, December 31 and March 31	
[IFSC			Annual Income Plan	March 31	
Г	Bank & Branch			Annual Income Plan		

3) TABLE FOR INTEREST PAYMENTS:

Effective Deposit Date: Date of realization of Cheque/DD/Credit of Funds in the Company's account

b. Cheque/Demand Draft (DD): Cheque/DD should be drawn in favor of 'ICICI Home Fin - FD A/c' and marked 'Account Payee only'. The name of the applicant ('Applicant') should be mentioned on the reverse of the Cheque/DD. Single and separate Cheque/DD should accompany each application.
 c. Payment Gateway: In case applying for Online Fixed Deposit through our website (www.icicihfc.com), the payment will be required to be done through net banking. A payment gateway for the same is available on the website.
 d. Alternatively, payment can also be through (i) NEFT/RTGS/Fund Transfer, (ii) Debit Card, (iii) Unified Payments Interface(BHIM-UPI), (iv) Unified Payments Interface Quick Response Code (UPI QR Code) (BHIM-UPI QR Code)

2) SUBMISSION OF APPLICATION FORMS: Duly completed Fixed Deposit application form, KYC form, documents as per policy of the Company and Cheque/DD, if any, need to be delivered to

3) INTEREST PAYMENTS: Interest will be payable on the deposit from the effective deposit date, subject to realization of Cheque/DD/Credit of Funds in the Company's account. Interest on deposits placed under Monthly Income Plan, Quarterly Income Plan and Annual Income Plan shall be paid on fixed dates as given above:

Under the Cumulative Income Plan, interest will be compounded annually and accrued every year on March 31 after deducting tax, wherever applicable. The accumulated interest will be paid on maturity amount & shall not exceed the total maturity amount as calculated on a year on year basis of compounding

on maturity amount & shall not exceed the total maturity amount as calculated on a year on year basis of compounding.

Please note that all payments for part periods shall be made on pro-rata basis. If a deposit is made within a period of 20 days prior to a standard interest payment date, the interest for the part period will be paid on the next standard interest payment date.

Payment of interest will be made to applicants/depositors primarily through ECS/NEFT/RTGS where ECS/NEFT/RTGS facility is available. Where ECS/NEFT/RTGS facility is not available, payments will be in the form of Cheque/Do/lany other mode as the Company may deem fit and would be in favor of the Sole/First applicant/depositor marked "A/c Payee only". Direct Credit option may be used if the first/sole holder has an account with ICICI Bank Limited. In case the first applicant/depositor is a minor, all payments will be in the name of minor along with the natural/legal guardian. In all cases where interest has to be paid to any person other than the Sole/First Applicant/Depositor, if any, would have to be surrendered to the Company.

on application form), all post-dated unencashed interest instruments(s) in the name of the Sole/First Applicant/Depositor, if any, would have to be surrendered to the Company.

4) RENEWAL/REPAYMENT OF DEPOSIT: a) For renewal or repayment of deposit, the discharged deposit receipt must be surrendered to ICICI Home Finance Co. Ltd. In case of renewal, the deposit may be renewed on maturity on such terms and conditions of the scheme as applicable on the maturity date of the old deposit. b) The deposit can be renewed either by selecting auto renewal of principal/renew principal & interest, by giving an explicit consent in this regard at the time of application. d) In the case of renewal of deposit in joint names, application form should be signed as per the mode of operation as mentioned in the application form. e) Deposits will automatically expire on maturity unless specified otherwise and the maturity proceed will be remitted to the designated bank account. No interest will accrue thereafter on such deposits unless the deposits are renewed as per terms noted under Renewal of Deposit. f) The Company will send intimation letters with regard to the details of the maturity of the deposit at least 14 days before the date of maturity of the deposit, You may modify maturity instructions by giving a request letter at least 7 working days prior to the maturity date or any other mode as approved by the Company, g) All redemption payments will be in the form of ECS/NEF/I/RTGS/Cheque/DD/ any other mode as the Company may deem fit and would be in favor of the Sole/First depositor marked "Ac Payee only". In case the first applicant/depositor is a minor, all payments will be in the name of minorational with the natural/legal guardian. h) "In case of Non-Profit Organization/ Public Charitable or Religious Trust/Charitable or Religious Society/ Company registered under Section 8 of the Company's Act. 2013" If an existing customer for FD fall under the above mentioned category, then they are required to comply with RBI Master Dir

5) PREMATURE WITHDRAWAL OF THE DEPOSIT: As per the Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021, no premature withdrawal is allowed for a period of first 3 months from the date of deposit subject to regulatory conditions. In case of premature withdrawal, the following rates shall apply:

	Premature Withdrawal	Rate of interest payable
After 3 months but before or up to 6 months Maximum interest payable shall be the minimum savings bank interest rate offered by ICICI Bar for Individual depositors and "No Interest" in case of any other category of depositors		Maximum interest payable shall be the minimum savings bank interest rate offered by ICICI Bank (not exceeding 4% p.a.) for Individual depositors and "No Interest" in case of any other category of depositors
		The interest payable shall be 1% lower than the interest rate applicable to a public deposit for the period for which the deposit has run or if no rate has been specified for that period, then 2% lower than the minimum rate at which the public deposits are accepted by the Company

6) TAX DEDUCTION AT SOURCE (TDS): In accordance with and as per the provisions of section 194A of the Income Tax Act, 1961 (The Act), tax at source would be deducted if interest credited/paid or likely to be credited/paid to resident depositor(s) during the financial year exceeds ₹5,000/- on consolidated amount in case of multiple fixed deposit are placed by the customer. This exemption is not applicable for non-residents followers there tax at source is deducted under section 195 of the Act. As per section 206AA of the Income Tax Act, 1961. (April 1, 2010 applicable to all residents and non-residents FD depositor(s), a valid PAN (Permanent Account Number) is mandatory where tax is deductible at source. In case of individual depositors, PAN should be linked to Aadhaar as per requirement of section 139AA of the Income Tax Act, 1961. Form 15G/H and Form 60 should not be accepted in case where PAN and Aadhaar is not linked. In case of invalid or inoperative PAN, (due to non-inking of PAN-Aadhaar) TDS at the higher rate of 20% shall be deductible and will not be reversed once deducted and paid to the Government. In accordance with section 206AB of the Act effective July 1, 2021, if any depositor for which tax is deductible under section 194A of the Act has not filed its income tax return for the previous year preceding the current financial year in which tax is deductible, and aggregate tax deducted/collected in the depositor's case is ₹50,000/- or more in the said previous year, then tax shall be deductible at higher of the following rates:

• Twice the specified rate as per section 194A i.e. 20%; or

• Twice the rates in force; or

• 5%

ovision of section 206AA (Where assesse is not having PAN) of the Act is applicable to a specified person, in addition to the provision of this section, the tax shall be deducted at higher vortes. Further, details in this regard are provided in the application form.

posits can be made in joint names with a maximum of three persons. The names and address of all the depositors will be entered in the ledger and register of depositor(s). The interest on posits in joint names will be paid to the first depositor for the purpose of deduction of tax at source and any discharge given by him/her will be binding on the joint depositor(s). 2) DEPOSIT IN THE NAME OF A MINOR:

posits in the name of a minor will be accepted provided such minor is represented by his/her natural or legal guardian and the Application Form for the deposit is signed by the natural/legal ardian, on behalf of the minor. All communication in relation to the deposit will be addressed to such natural/legal guardian. 3) NOMINATION: The Applicant(s)/Depositor(s), whether individually or jointly, can make only one nomination for each deposit. Holder of Power of Attorney or a quardian applying on behalf of a minor of

nominate. Applicant(s)/Depositor(s) are advised to provide the specimen signature of the nominee to expedite the transmission of the Deposit(s) to the nominee in the event of demise of the Applicant(s)/Depositor(s). Name of the nominee shall be given on the deposit receipt, unless mentioned otherwise. 4) LOAN AGAINST DEPOSITS:

Loan against Deposit may be availed from the Company after 3 months from the date of deposit, which would be given solely at the discretion of the Company. The FD will be lien marked and loan may be given up to 75% of the deposit amount, subject to the other terms and conditions as may be specified by the Company from time to time. Interest on such loans will be 2% above the deposit rate. This facility is not available for deposits from minors and Non-Resident Indians (INRIs).

5) NON-RESIDENT INDIANS (NRIs):

Deposits from NRIs and Persons of Indian Origin resident outside India would be accepted in accordance with regulations governing the acceptance of deposits from NRIs. Deposits would be accepted for a maximum period of 3 years. Payment of interest as also the repayment of deposit shall be made only by credit to NRO (Non-Resident Ordinary) Account. Income tax at source will

be deducted as applicable to non-residents.

Where a nomination has not been made or the nominee predeceases the applicant(s)/depositor(s), the provisions of this paragraph will apply. In the event of the demise of the sole/all holder(s) of the Fixed Deposit, the Company will recognize the executor or administrators of the deceased applicants/depositors, or holder of Succession Certificate or any other legal representative as the holder of the title to the Fixed Deposits. The Company shall not be bound to recognize such executor or administrator unless such executor or administrator obtains Probate or Letter of Administration or Succession Certificate or other legal representation, as the case may be, from an appropriate court in India. The Company at its absolute discretion, may in any case, dispense ith the production of Probate or Letter of Administration or Succession Certificate or other legal re

7) FIXED DEPOSIT RECEIPT (FDR):
a) The FDRs shall be sent to the first applicant/depositor given in the application form, in the form of soft copy via SMS link and a hard copy shall be subsequently forwarded to the address as mentioned in the application form, by registered post or courier or in any other manner that the Company may deem fit after realization of Cheque/DD/Credit of funds in Company's account.
b) Fixed Deposit Receipts are non-transferable & not negotiable. It cannot be assigned, transferred, pledged or given as security for any loan/ credit facility in favor of any party except ICICI

e or delay by the Company in exercising any right, power or privilege hereunder shall operate as a waiver thereof nor shall any single or partial exercise of any other right, po The rights and remedies of the Company as stated herein shall be cumulative and not exclusive of any rights or remedies provided by law.

11) BROKERAGE:

DEMNITY:

A Applicant hereby agrees that the Applicant shall, at his/its own expense, indemnify, defend and hold harmless the Company from and against any and all liability any other loss that may uur, arising from or relating to the operation of fixed deposit or breach, nonperformance or inadequate performance by the Applicant of any of these terms or the acts, errors, representations, insconduct or negligence of the Applicant in performance of its obligations.

Before no circumstances shall the Company be liable to the Applicant for any indirect, incidental, consequential, special or exemplary damages in connection with the services.

Be Applicant shall solely be responsible for ensuring full compliance with all the applicable laws and regulations in the relevant jurisdiction in connection with the fixed deposits with the many and applicable liable and according to the properties of the properties

Company and shall indemnify and keep indemnified ICICI Home Finance from an actions, procesal basis which may be brought against or suffered or incurred by ICICI Home Finance in connection d) The indemnities as aforesaid shall continue notwithstanding the termination of the fixed deposit.

10) TAX BENEFITS: re is no specific tax benefit available on this Fixed Deposit under the prevailing provisions of the Income Tax Act, 1961.

Empaneled brokers are eligible for brokerage/commission on the amount of Fixed Deposits mobilized by them as prescribed for this scheme. 12) LOSS, DESTRUCTION, ETC. OF DOCUMENT:

Total income from Operations (net)

Equity Share Capital

Place: Mumbai Date: May 10, 2024

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)

Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Earning Per Share (of Re. 1/- each) (for Continuing and discontinued operations)

Fixed Deposit Receipts, interest and refund Cheques/DDs may be sent by registered post or courier or in any other manner that the Company may deem fit, at the address of the sole/first applicant/depositor given in the application form. The Company will not be responsible for any loss or delay in transit due to postal/courier services or any circumstances beyond its control. In the event of loss, destruction or mutilation of the fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque/DD, the Company may issue a duplicate fixed deposit receipt, interest or refund Cheque

formalities/documents as may be required by the Company. 13) PARTICULARS TO BE SPECIFIED UNDER PARAGRAPH 35 OF THE NON-BANKING FINANCIAL COMPANY - HOUSING FINANCE COMPANY (RESERVE BANK) DIRECTIONS, 2021:

In Case of any deficiency of the company is servicing its deposits, the depositors may approach NHB, National Consumers Disputes Redressal Forum, the State Level Consumers Dispute Redressal Forum or the District Level Consumers Dispute Redressal Forum for relief. In case of non-repayment of the deposit or part thereof in accordance with the terms and conditions of the deposit, the applicant/depositor may make an application to the authorized officer of

the National Housing Bank.
c) The financial position of the Company as disclosed and the representations made in the application form are true and correct. Further the Company and its Board of Directors are responsible

for the correctness and veracity thereof.
d) The Company is within the regulatory framework of the Reserve Bank of India. It must, however, be distinctly understood that Reserve Bank of India or National Housing Bank does not understoke any responsibility for the financial soundness of the Company or for the correctness of any of the statements or the representations made or opinions expressed by the Company, and for repayment of deposit/ discharge of liabilities by the Company.

EXCEL REALTY N INFRA LIMITED

(Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568 Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

Tel: +91-22-26394246 • Fax: +91-22-26394248 • Email: cs@excel-infoways.com • Website: www.excel-infoways.com

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

82.33

(250.65)

(250.65)

(215.16)

(204.79)

14106.95

0.00

(0.02)

20.83

20.83

21.68

14106.95

0.01

Standalone Standalone Standalone Standalone Consolidated Consolidated Consolidated Consolidated 3 Months | 12 Months | 12 Months | 3 Months | 3 Months | 12 Months | 12 Months ended ended ended ended ended ended ended ended ended (31/03/2024) (31/03/2023) (31/03/2024) (31/03/2024) (31/03/2023) (31/03/2024) (31/03/2023) (31/03/2023)

177.87

15.37

15.37

17.38

21.89

14106.95

(228.89

(228.89)

(193.40)

(206.03)

14106.95

0.01 (0.01)

0.00

115.05

96.77

130.42

3125.46

(266.70)

(33.44)

262.82

618.45 1,010.96

23.57

23.57

256.83

262.51

0.02

144.04

144.04

125.76

127.57

3118.70

0.01

14) GENERAL:

The Company reserves the right to reject any application for deposit or renewal of deposit without assigning any reason thereof
Interest Rates are subject to change and the rate applicable will be the rate prevalent as on the date of Deposit.

The terms and conditions mentioned herein are to be read in conjunction with and in addition to all other terms and conditions as specified in the relevant application form.

The Company has the right to change, amend, add or delete any of the terms and conditions governing the fixed deposit and it shall give notice of the same to the applicant/de positor, in accordance with the applicable guidelines. Disputes, if any, arising in connection with the fixeddeposit scheme, will be subject to the jurisdiction of Courts and Tribunals of Mumbai.

15) DARPAN Registration for Non-Profit Organization/ Public Charitable or Religious Trust/ Charitable or Religious Society/ Company registered under Section 8 of the Company's st RBI Master Direction – Know Your Customer (KYC) Regulations, any entity falls under the above mentioned, then it is mandatory for all such entity/ies as mentioned above to eir DARPAN Registration number of NITI Aayog. If entity/ies are not registered, they will have to ensure registration at https://ingodarpan.gov.in and then provide

provide their DAH/AN Registration number of N11 Agyog, if entityries are not registered, they will nave to ensure registration at maps any point pour power provided in the Company. If an existing customer for FD fall under the above mentioned category, then they are required to comply with RBI Master Direction - Know Your Customer (KYC) Regulations. The Company will provide renewal intimation letters at least 15 days prior to maturity where-in for such customers DARPAN Registration number will be sought. If any customer fails to do so, their FD shall be treated as matured on maturity in case of auto-renewal cases and it will not be auto-renewed since this is a regulatory requirement.

16) KYC compliance norms for beneficial owners

in case of non-individual customers:					
Category	KYC compliance norms				
Partnership firms	KYC compliance of the partners, beneficial owners more than 10% of profits or capital or profits of the firm, employees and persons as per the resolution along with recent photograph.				
Trusts & Institutions	KYC compliance of the trustees, settlers, beneficiaries, beneficial owners greater than or equal to 10% of control over the trust through a chain of control or ownership, authorised signatories as per the resolution along with recent photograph.				
Society	KYC compliance of beneficial owners more than 15% of profit or capital or profits of the society, authorised signatories along with recent photographs.				
Unincorporated Association or Body of Individuals or other Juridical person	KYC compliance of the beneficiaries, beneficial owners greater than 15% of property or capital or profits of the association and those holding authority to carry out transaction along with recent photograph.				

In case of corporate customers

	Category	KYC compliance norms				
Companies KYC compliance of the directors, beneficial owners who has the ownership of/en share or capital or profits of the company.		KYC compliance of the directors, beneficial owners who has the ownership of/entitlement to more than 10% of share or capital or profits of the company.				
	For more documentation process recording beneficial owners refer application form/s					

PARTICULARS AS REQUIRED UNDER NON-BANKING FINANCIAL COMPANIES AND MISCELLANEOUS NON-BANKING COMPANIES (ADVERTISEMENT) RULES, 1977

e of incorporation: May 26, 1999

Business carried on by the Company: The primary business of the company is to provide a range of home loans and home improvement loans, office premises loans, home equity loans, loan against property to customers and construction finance to developers. It also offers services related to these loans like home and commercial property search in select cities. The Company does not have a subsidiary company.

Persenter.

Branch	State	Branch	State	Branch	State	Branch	State	Branch	State	Branch	Stote
Bhimavaram	Andhra Pradesh	Buru	Andhra Pradesh	Kollam	Kerala	Kattayam	Kerala	Ajmer	Rojasthan	Alwar	Rojasthan
Guntur	Andhra Pradesh	Kokinada	Andhra Pradesh	Kozhikode (Calicut)	Kerala	Polakked	Kerola	Bhilwara	Rojasthan	Bikoner	Rajasthan
Kumpol	Andhra Pradesh	Machilipatnam	Andhra Pradesh	Thiruvananthapuram	Kerala	Thrissur	Kerala	Chittorgarh	Rojasthan	Chomu	Rajasthan
Nellore	Andhra Pradesh	Ongole	Andhra Pradesh	Ashto	Madhya Pradesh	Bhopal	Modhya Pradesh	Dausa	Rojasthan	Jagatpura	Rojasthan
Rajahmundry	Andhra Pradesh	Tirupati	Andhra Pradesh	Dewos	Madhya Pradesh	Dhor	Madhya Pradesh	Jopiur	Rojasthan	Jaipur - Main	Rojasthan
Tirupati	Andhra Pradesh	Vijoyawada	Andhra Pradesh	Guno	Madhya Pradesh	Gwalior	Madhya Pradesh	Jodhpur	Rojasthan	Kalwar Road	Rojasthan
Visakhapatnam	Andhra Pradesh	Potno	Bihar	Indore - Navlakha	Madhya Pradesh	Indore Main - MG road	Madhya Pradesh	Kota	Rojasthan	Kotputi	Rojasthan
Tirupati	Andhra Pradesh	Komol	Haryana	Indore Vijaynagar	Madhya Pradesh	Jobolpur	Modhya Pradesh	Pali	Rojasthan	Sikor	Rojasthan
Chondigarh	Chandigorh	Bilospur	Chhottisgarh	Mandsaur	Madhya Pradesh	Pithampur	Modhya Pradesh	Sri Ganganagar	Rojasthan	Tonk	Rojasthan
Durg	Chhottisgarh	Raipur	Chhattisgarh	Ration	Madhya Pradesh	Sagar	Madhya Pradesh	Udolpur	Rojasthan	Vidyadhar Nagar	Rojasthan
Central Delhi - Karol Bagh	Delhi	East Delhi – Laxmi Nagar	Delhi	Satna	Madhya Pradesh	Ujjain	Madhya Pradesh	Chennai - Annanagar	Tamil Nadu	Chennai - T Nagar	Tamil Nadu
North Delhi - Pitampura	Delhi	West Delhi - Janakpuri	Delhi	Vidisha	Madhya Pradesh	Ahmednagar	Mohorashtra	Chennai - Tambaram	Tamil Nadu	Coimbatore	Tamil Nadu
Lajpot Nagar	New Delhi	New Delhi- Dwarka	New Delhi	Akala	Mohorashtra	Amravati	Mohorashtra	Hasur	Tamil Nadu	Modurai	Tamil Nadu
Ahmedobod - Nikol	Gujarat	Ahmedabad - West	Gujarat	Andheri HFC Tower	Mohorashtra	Aurongobad	Mohorashtra	Nagercoil	Tamil Nadu	Salem	Tamil Nadu
Anand	Gujarat	Bharuch	Gujarat	Bodlapur	Mohorashtra	Boromati	Mohorashtra	Tenkosi	Tamil Nodu	Tirunalveli	Tamil Nadu
Bhovnagor	Gujarat	Bopol	Gujarat	Boisor	Maharashtra	Buldhana	Mohoroshtra	Tiruppur	Tamil Nadu	Trichy	Tamil Nadu
Chandkheda	Gujarat	Gondhidham	Gujarat	Chandrapur	Mohorashtra	Dhule	Mohorashtra	Tuticorin	Tamil Nadu	Vellore	Tamil Nadu
Himmatnagar	Gujarat	Junogodh	Gujarat	Dombivali	Mohorashtra	Jolgoon	Mohorashtra	Ameerpet	Telongana	Ameerpet NDMA	Telongana
Mehsana	Gujarat	Modosa	Gujarat	Kharodi	Mohorashtra	Kohopur	Mohorashtra	ECIL Hyderabad	Telongana	Hyderabad - Dilsukhnagar	Telongana
Morbi	Gujarat	Narol	Gujarat	Latur	Mohorashtra	Mira Road	Mohorashtra	Hyderabad - Kukatpally	Telongana	Hyderabad - Punjacutta	Telongana
Polonpur	Gujarat	Poton	Gujarat	Borivali	Maharashtra	Nospur	Mohorashtra	Hyderabad - Secunderabad	Telongono	Khammam	Telongono
Rajkot	Gujarat	Surat	Gujarat	Nagour Wardha Road	Mohorashtra	Nanded	Mohorashtra	RC Puram	Telangana	Secunderabad OPS	Telongana
Surendranagar	Gujarat	Vadodora	Gujarat	Nashik	Mohorashtra	Nashik Road	Mohorashtra	Warangal	Telongana	Agro	Uttor Prodesh
Vapi	Gujarat	Ambala	Haryana	Parriel	Mohorashtra	Pune Wokad	Mohorashtra	Proyagraj	Uttor Prodesh	Borabanki	Uttor Prodesh
Faridabad	Haryana	Gurgaon – Sohna Road	Haryana	Pune Main	Maharashtra	Rotnogiri	Mohorashtra	Bareilly	Uttor Prodesh	Bijnor	Uttor Prodesh
Gurgoon 1 - Sec 29	Haryana	Hissor	Haryana	Songli	Maharashtra	Satora	Mohoroshtra	Ghaziabad (Kaushambi)	Uttor Prodesh	Gorokhpur	Uttor Prodesh
Kornal	Haryana	Panchkula	Haryana	Solopur	Mohorashtra	Thone	Mohorashtra	Jankipuram	Uttor Prodesh	Jhansi	Uttor Prodesh
Ponipot	Haryana	Rohtok	Haryana	Vasai	Mohorashtra	Vashi	Mohorashtra	Konpur	Uttor Prodesh	Lucknow	Uttor Prodesh
Sonepat	Haryana	Yamunanagar	Haryana	Bhubaneswar	Orissa	Puducherry	Puducherry	Lucknow-South	Uttor Prodesh	Mothura	Uttor Prodesh
Jonshedpur	Jharkhand	Ranchi	Jharkhand	Amritsor	Punjob	Bhatinda	Punjob	Meerut	Uttor Prodesh	Moradabad	Uttor Prodesh
Kengeri	Komataka	Marathahalli	Kamataka	Ferozpur	Punjob	Jolandhar	Punjob	Noida	Uttor Prodesh	Plibhit	Uttor Prodesh
Bangolore - JP Nagar (REL)	Komotako	Bangalore - Sahakar Nagar	Kamataka	Kharar	Punjob	Ludhiono	Punjob	Rochareli	Uttor Prodesh	Saharanpur	Uttor Prodesh
Bangolore Yeshwantpur -NDMA	Komotoko	Bangalore-P Nagar	Kamataka	Pathankot	Puniob	Patiala	Puniob	Varonosi	Uttor Prodesh	Central Dehrodun	Uttprakhand
Bangalore-Koramangala	Komataka	Bangalare-Yeshwantour	Kamataka					Dehrodun	Uttarakhand	Haldwoni	Uttorokhand
Belgoum	Karnataka	Davangere	Karnataka	1				Haridwar	Uttarakhand	Kashipur	Uttorokhand
Gulbarga	Kamataka	Hasan	Kamataka	1				Roorkee	Uttarakhand	Rudropur	Uttorokhand
Hubboli	Kamataka	Mysore	Kamataka	1				Vikasnagar	Uttprokhond	Kalkata-AJCBoseRoad	West Bengol
Shimoga	Karnataka	Kochi	Kerola					Kolkata-Suburban Hawrah	West Bengal	Silguri	West Bengal

NAME, ADDRESS AND OCCUPATION OF THE DIRECTORS:

OCCUPATION

ICICI BANK TOWERS, BANDRA-KURLA COMPLEX,MUMBAI

ATUL ARORA OCCUPATION

ICICI BANK TOWERS, BANDRA-KURLA COMPLEX, MUMBAI

SANDHYA GADKARI SHARMA

OCCUPATION B-206, ASHOK TOWER, DR. AMBEDKAR ROAD, PAREL, MUMBAI 400 012

S. SANTHANAKRISHNAN OCCUPATION NEW NO. 24, UNNAMALAI AMMAL STREET, T NAGAR, ADDRESS

CHENNAI 600 017 NAME OCCUPATION RETIRED EXECUTIVE B 301 – 302, LADY RATAN TOWER, DANIK SHIVNER MARG, GANDHINAGAR, WORLI MUMBAI – 400 018 ADDRESS

VINEETA RAJADHYAKSHA

SERVICE ICICI HFC TOWERS, ANDHERI-KURLA ROAD, MUMBAI

g) SUMMARIZED FINANCIAL POSITION OF THE COMPANY AS APPEARING IN THE LATEST AUDITED BALANCE SHEETS:

LIABILITIES #	AT MARCH 31, 2024	AT MARCH 31, 2023
SHARE CAPITAL	12,035.3	12,035.3
RESERVES & SURPLUS	21,847.1	16,034.3
NON CURRENT LIABILITIES	136,090.5	109,626.3
SECURED BORROWINGS	102,449.8	81,640.8
UNSECURED BORROWINGS	33,163.4	27,823.7
OTHERS	477.3	161.8
CURRENT LIABILITIES	67,749.5	51,122.5
SECURED BORROWINGS	37,052.8	19,273.5
UNSECURED BORROWINGS	15,585.3	19,880.2
OTHERS	15,111.4	11,968.8
DEFERRED TAX LIABILITIES (NET)	912.0	565.3
PROVISIONS	252.5	65.0
SHORT TERM	174.3	41.9
LONG TERM	78.2	23.1
TOTAL	238,886.9	189,448.7

CONTINGENT LIABILITIES	AT MARCH 31, 2024	AT MARCH 31, 2023
INCOME TAX MATTERS IN APPEALS	357.5	417.4
SERVICE TAX MATTERS		-
CLAIMS FILED AGAINST COMPANY BUT NOT ACKNOWLEDGED AS DEBT.	36.0	34.0

For any details or queries, you can contact us at 18002674455 or Email us at customer.core@iccinftc.com. If you are not satisfied with the resolution, please write us at nodal.office@iccinft.com or 022-66493844.

f) PROFITS & DIVIDENDS:

	YEARS ENDING	PROFIT BEFORE TAX (₹ IN MILLION)	PROFIT AFTER TAX (₹ IN MILLION)	EQUITY DIVIDEND DECLARED (%)1			
Г	March 2024	7,384.5	5,723.2	5.0%			
Г	March 2023	3,868.2	3,018.2	2.5%			
	March 2022	2,122.3	1,641.7	1.5%			
1.	L. Including final dividend, proposed as at the end of the respective financial year						

ASSETS #	AT MARCH 31, 2024	AT MARCH 31, 2022
FIXED ASSETS ¹	1,729.7	1,387.2
INVESTMENTS	3,298.4	4,991.6
DEFERRED TAX ASSETS	-	-
LOANS	225,217.9	175,436.2
CURRENT ASSETS & OTHER LOANS & ADVANCES	8,640.9	7,633.7
MISC. EXPENSES (TO THE EXTENT NOT WRITTEN OFF)	-	-
TOTAL	238,886.9	189,448.7

rouped/reclassified, wherever necessary, to correspond

iting to aggregate dues (including the non-fund base faci

from companies in the same group or other entities or business ventures in which, the directors and/or the HFC are holding substantial interest and the total amount of exposure to such entities

			(₹ in million)
1)	FACILITY	AT MARCH 31, 2024	AT MARCH 31, 2023
	TOTAL EXPOSURE TO GROUP COMPANIES IN WHICH DIRECTORS AND/OR THE COMPANY HAS SUBSTANTIAL INTEREST	-	-
	TOTAL EXPOSURE FROM GROUP COMPANIES IN WHICH DIRECTORS AND/OR THE COMPANY HAS SUBSTANTIAL INTEREST	3,076.4	-
ı			

In terms of RBI Directions, 2021, the Company can borrow up to twelve times of the net owned funds, on or after March 31, 2024, i.e. ₹ 307,050.0 million (NOF at March 31, 2024 stands at ₹ 25,587.5 million), out of which, not more than three times the net owned funds can be by way of public deposits, i.e. ₹76,762.5 million. At March 31, 2024, the aggregate public deposits held by the Company was ₹23,025.0 million. There are no overdue deposits other than unclaimed deposits.

The Company has not made any default in repayment of deposit including interest to any depositor including small depositor during FY2024

We declare that: (1) the Company has complied with the provisions of the Directions applicable to it, (2) the compliance with the Directions does not imply that repayment of deposits is guaranteed by the Reserve Bank of India and the National Housing Bank; and (3) the deposits accepted by the Company are unsecured and rank part passu with other unsecured liabilities of the Company. The Company is having a valid Certificate of Registration dated 31-07-2001 issued under Section 29A of the National Housing Bank. Act. 1987. However, the Reserve Bank of India or the National Housing Bank does not accept any responsibility or guarantee about the present position as to the financial soundness of the Company or for the correctness of any of the statements or representations made or opinion expressed by the Company and for repayment of deposits/discharge of liabilities by the Company. The above text has been approved by the Board of Directors at its meeting held on April 20, 2024 and is being issued on authority and in the name of the Board of Directors of the Company. A copy of the text of advertisement signed by majority of Directors of the Company has been filed with the National Housing Bank.

By order of the Board of Directors

(Rs. in Lakhs)

Date: April 20, 2024

SAT INDUSTRIES LIMITED

Regd Office: 121, B - Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021 Tel: 022-66107025; E-mail: corporate@satgroup.in; Website: www.satgroup.in; CIN - L25199MH1984PLC034632 Extract of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended on 31st March, 2024

_											
Sr	Particulars		Sta	andalone				Co	nsolidated		
		Quarter Ended Year Ended			ded	Quarter Ended			Year Ended		
		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
No		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1 2	Total Income from Operations Net Profit for the period (before Tax,	675.88	2,375.66	3,173.58	33,692.72	11,362.6	12,281.94	12,829.66	11,409.41	77,842.16	48,178.15
3	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after	457.98	619.2	89.25	27,134.43	884.42	1,950.75	2,124.16	1,486.18	33,175.17	5,630.12
4	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period after tax (after	457.98	619.2	89.25	27,134.43	884.42	1,950.75	2,124.16	1,486.18	33,175.17	5,829.59
5	Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive	334.65	432.74	81.24	23,006.97	743.36	1,436.89	1,470.88	1,111.08	27,422.46	4,505.88
6 7	Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	332.85 2261.70	443.35 2261.70	70.47 2261.70	23,019.16 2261.70	750.22 2261.70	1,448.95 2261.70	1,471.33 2261.70	1,082.13 2261.70	27,485.23 2261.70	4,746.36 2261.70
8	of the previous year Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing & discontinued operations)				32,494.84	9,758.39				69,804.99	28,490.18
	- Basic - Diluted	0.30 0.30	0.38 0.38	0.07 0.07	20.34 20.34	0.66 0.66	1.27 1.27	1.30 1.30	0.98 0.98	24.25 24.25	3.98 3.98
Notes:											

. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31.03.2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website (www.satgroup.in).

The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued there under and other accounting principles generally accepted in India.

Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classification.

By Order of the Board of Directors

Lakhmendra Khur Managing Director DIN: 00623015

lotes:

The above is an extract of the detailed format of quarterly and year ended Audited Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Limited at link www. besindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the Company's website at www. excel-infoways.com

The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning 1st April 2017, the Company has for the first time adopted IND AS with a transition date of 1st April, 2016. ee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 10, 2024.

Date: 09-05-2024

Whole-Time Director (DIN: 00049544)

For Excel Realty N Infra Limi

कर्नाटका बँक लि., तुमची पारंपारिक बँक, संपूर्ण भारतात सीआवएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८ मुख्य कार्यालय, मंगळुरु-५७५ ००२

Î

ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

अँसेट रिकव्हरी मॅनेजमेंट गाखा: मुंबई, २ रा मजला, ई-ब्लॉक, दि मेट्रोपॉलिटन, प्लॉट क्र. सी-२६ आणि सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४००

२९.०५.२०२४ रोजीस स्थावर मिळकतीची विक्री सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) अन्वये स्थाव

मिळकतीच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री सूचना. विशेषतः कर्जदार आणि हमीतार आणि सर्वे सामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उङ्केखित मिळकत तारण धनकांकडे गहाण आहेत , प्राधिकृत अधिकारी (प्रत्यक्ष/सांकेतिक चा तपशील खाली नमूद आहे) यांनी ज्यांचा कब्जा घेतला त्या कर्नाटक बैंक लि. ला थकीत सह त्याबरील व्याज आणि परिव्ययच्या वसुलीकरीता खालील उहुंखित वेळ्रेस २९.०५.२०२४ रोजी जे आहे जेथे आहे, जे काही आहे तथे आहे आणा जे आहे जसे आहे

<u>तपशिल खालीलप्रमाणे :</u> राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम तपशिल खालीलप्रमाणे आणि इसारा अनामत रक्कम २८.०५.२०२४ रोजीस किंवा पूर्वी ४.०० वा. खात्याचे (ज्याचे तपशिल खाली दिले आहेत) ऑनलाईन मार्गां

अ.क्र.	शाखेचे नाव	कर्जदार/ हमीदाराचे नाव आणि पत्ता	उर्वरीत धकीत रु. मध्ये	मिळकतीं चे वर्णन	राखीब किंमत इसारा अनामत रक्कम (ईअर) रु.	लिलाव वेळ बोली वाढविण्याचे मूल्य	देय करीता तपशिल ईअर खाते क्र. / आयएफएससी कोड
ę.	मुंबई-अंधेरी शाखा	१) मे. संकल्प स्ट्रक्चर्स, त्याचे प्रोप्रायटर द्वारे प्रतिनिधित्यः श्री. संदेश शांतराम कदम, पना येथेः फ्लंट क्र. ६०१, अजमेश बी-विंग, गंचल संप्रकृत सिंक तेड, इत्किटी मांल मागे, अंथेरी (प.), मुंबई-४०००५३. १) श्री. संदेश शांतराम कदम ३) सी. सखी संदेश कदम, दोन्ही पना येथेः वी/१०४, अंबा निवास, लोखंडवाला रोड, अंथेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. १) श्री. संदेश शांतराम कदम १) श्री. संदेश शांतराम कदम २) सी. सखी संदेश कदम, दोन्ही पना येथेः वी/१०४, अंबा निवास, लोखंडवाला रोड, अंथेरी पश्चिम, मुंबई-४०००५३.	पीएसओडी खाते क.	बाव क्र. १) प्लॉट क्र. ८६, सब्हें क्र. १४१-ए, सीटीएस क्र. ८३३, गाव अंबोळी, तालुका अंधेरी धारक एन.ए. जिमन वर स्थित अंबा निवास, जे पी. रोड, चार बंगला, स्वामी सम्मर्थ नमर रोड, अंधी (प.), मुंबई-४०००५३ वंधील आदीमापा अंबादेवी सीएचएस लि. अशा जात बिल्डंगाधील पहिल्या मजल्यावरील प्रिवत फलंट क्र. बी-१०६, मोजमाणित ४३० ची.फूट सुबर बिलटअप क्षेत्र धारक रहिवासी फलंट मिळकतीचे मुळ नामधिकार विलंखाच्या धरण्याद्वारे आधीच समबुल्य गहाण. मिळकतीच्या सिमा: पूर्वेद्वारे: मोडेल टाऊन, उनेस्द्रारे: महाडा कॉलनीसाठी रोड, दक्षिणोद्वारे: माडेल टाऊन.	ह. १, ११, २४, ००० /- (टीडीएस सह) इ. ११, २२, ४००/ -	स. ११.२० ते स. ११.४० पर्यंत इ. १०,०००/-	अमटीजीएस खाते संख्या ०९१३५००२०००४१ कर्नाटक बैक तिमिटेड, मुंबई-अंधे शाखा आखा, आयएकएससी कोड- केग्रआसबी००००९
		३) श्री. शांताराम श्रीपत कट्म पत्ता थेथे: क्लांक क्र. ९/५६५, रूम क्र. ६८७, वॉर्ड क्र. ४१, गाजान नगर रोड, व्हिनस टॉकिज, उल्हासनगर – ४२१००४.	पास्त पुढील व्याज अधिक धकवाकी परिव्यय वी) टीएल खाते क्र. ०१९७०१६००७५८८०१ अंतर्गत रु. ३७,८४,९४८.४१ (रुपये सहोतीस लाख चीऱ्याएँगी हजार नऊजे अच्चेचाळीस आणि बेचाळीस पैसे मात्र) म्हणजे रु. २१,८६,५९२,५६ च्यास्त् पुढील व्याज आणि ओडी खाते क्र. ०१९७००१००११५४० अंतर्गत रु. १५,९८,३५५.८६ च्या सह ०१,०५,२०२४ पास्त पुढील व्याज अधिक धकवाकी परिव्यय	बाब हर ?) सन्तें क्र. ४१, सीटीएस क्र. ६२१, गाव - ओविवरा, तालुका अंभी पारक एन.ए. अमिनवरील स्थित न्यु लिक रोड, सिटी मॉल मागे, अंभीर (प.), मुंबई-१०००५३ लगत रॉबल संब्ह्स को-ऑसेरेटक हीसिंग सोसाब्टी लि. आजा जात बिल्झिग्यणील साहब्या मञ्ज्यस्वरित स्थित फरीट क्र. बी-६०१, मोडमारित २५० चौ.पूट साहब्या स्थान्यस्य स्थान्यस्य प्राप्त रहित्वासी फरीट मिळक्ती वेषु कर नामाधिकार विलेखाच्या भरण्याद्वारे आधीच समतुल्य गहाण. मिळक्तीच्या सिमा: पृदेखेरे- नाला बळक्को, पश्चिक्देद्वारे- स्टर लेआऊटवा ब्लॉक के, उन्हेंद्वारे- स्टर लेआऊटवा ब्लॉक एक.	ह. ८०,००,०००/ (टीडीएस सह) ह. ८,००,०००/- ताबा तारीख, ताबा:- प्रत- ०८.११.२०२३	यक्ष ताबा रोजी घेतला	
?	मुलुंड (प.) मुंबई शाखा	१) श्री. जीवन विष्णु खत्री, श्री. विष्णु खत्री यांचा मुलगा, २) सी. चंपा जीवन खत्री, श्री. जीवन खत्री पांची पत्नी, रोन्ही १ आणि १ राहतात येथे: क्ष्म क्र. २१, राजिव गांधी नगर, लिंक गेड, ऑटो पुत्र पेट्रोल पंप जवळ, मांडुप पश्चिम, मुंबई-४०००%८ आणि ३) श्री. मत्त बहारद्वस्म, श्री. बहादुरगमन सिंग यांचा मुलगा, राहतात येथे: ऑटो पुत्र पेट्रोल पंप जवळ, २१, तर्जाव गांधी नगर, मुलुंड गोरगव लिंक गेड, मांडुप पश्चिम, मुंबई-४०००%८.	पीएसटीएल खाते क्र. ५२७७०१८००३१४०१ अंतर्गत रु. ५,२१,७१३-९१ (रुपये पाच लाख एकडीस हजार सातशे तेरा आणि एक्याण्याव हजार मात्र) २९.०४.२०२४ रोजीस अधिक १७.०४.२०२४ पासून पुढील व्याज अधिक देच खर्च	गाव काल्हेर, ता. भिवंडी, जि. ठाणे—४२१ ३०२ येथील स.क. ६५, हिस्सा क्र. ७ थारक प्रमित्ततिल आर.के. हाईट्स आग्रा जात बिल्हिंग्ड्या ए—विंग मधील तिक्रच्या प्रजल्यावरील एक फ्लॅट क्र. ३०३, मोजमापित २६८ ची.फूट बिल्टअप क्षेत्राचे सर्व ते माग आणि विभाग.	क. ७,०४,००/- क. ७०.४००/- तम्मा तारीख, तामा तारीख, तम्मा २,४२,२०२०	यक्ष ताबा	अप्रटीजीएस खाते संख्या ५२०३५,००२०००४१ कर्नाटक कैक लिम्प्टेड, सुतुंड (प) मुंबई शाखा, आयएफएससी कोड- केयआस्त्री००००५२
or .	पवर्द शाखा	१) मे. जीडीएस ग्रुप, त्यांचे भागीदार थे. सी. जागृती जगसोहन गुलाटी (भागीदार) आणि जो) औ। महेश नंदिकशोर गार्मा (भागीदार) होर प्रतिनिधित्य, पेथे: दुकान क्र. ए-१३, नुस् मोहम्मद कंपाउंड, आर सिटी मॉल जचळ, विक्रांडी प्राप्तिनिधित्य, पेथे: दुकान क्र. ए-१३, नुस् मोहम्मद कंपाउंड, आर सिटी मॉल जचळ, विक्रांडी पोष्टम, मुंबई-४०००७४८, २) सी. जागृती जगमोहन गुलाटी, शी. जगमोहन गुलाटी वांची मुलगी, थेथे: पार्कसाईट कॉलनी, बीएमसी बिल्डिंग क्र. २४, आर क. १ विक्रांडी, मुंबई-४०००७४९, अ. शी. महंश नंदिकशोर शर्मा, शी. नंदिकशोर पांचा मुलगा, थेथे: वी-१०३, केज २, पुष्पांजली रेसिडेन्सी, बैंक ऑफ महागृह सामेर, ओवळं, पोडवंदर रोड, ठाणे-४००६०५ आणि ४) सी. राखी महेश, शी. महेश नंदिकशोर शर्मा पांचा पत्यं, थेथे: एफ -१,४०३, पी-७, ब्रम्हांड कॉप्पलेक्स, जी.वी. रोड, ठाणे-४००६०७, क्र. ३ आणि ४ थेथे सुद्धा पत्या पेथे: १९/१५०३, लोडा आगा, शी. नंदिकशोर शर्मा पांचा मुलगा आणि २) सी. राखी महेश शर्मा, शी. महेश नंदिकशोर शर्मा, शी. वांची पत्यंनी, दोन्ही राहतान पेथे: बी/६०३, फेज २, पुष्पांजली रेसिडेन्सी, बेंक ऑफ महाराष्ट्र समीर, शीच प्रेडंच स्वांची, बेंक सी, बेंच सी, वीनही रोखेंच सुद्धा पत्ता पेथे: वी/६०३, फेज २, पुष्पांजली रेसिडेन्सी, बेंक ऑफ महाराष्ट्र समीर, शीच प्रोडंच रंसिड, ठाणे-४००६०७ आणि दोन्ही पेथे सुद्धा पत्ता पेथे: १९/१५०३, लोडा आगार, कोळशेत रोड, ठाणे (परिव्यम)-४००६०७.	ओडी खाते क्र. ५१२७०००१००११२०१ अतर्गत क. ६६,०९,४९४.९१ (रुपये सहासष्ट लाख नऊ हुनार चारशे ची-व्याण्णव आणि एक्पाण्णव पैसे मात्र) क. ४३,९६,६१८.६१ च्या सह ०१.०५,२०२४ पासून पुडील ज्यात आणि पीएसटीएल खाते क्र. ५१२७००१८०००१९५०१ अंतर्गत क. १३,६६,७२४.४९ च्या सह १०.०४.२०२४ पासून पुडील ज्यात आणि ओडी खाते क्र. ५१२७०००१०००१४८०१ अंतर्गत क. ८,४६,१५१.८१ च्यासह ०१.०५,२०२४ पासून पुडील ज्यात	ठाणे महानगरपालिकेटचा हुर्हमधील आणि ठाणेच्या नॉर्ट्यणेकृत जिल्हा आणि उप-जिल्हामधील पाव अंचेळ, लाकुका आणि जिल्हा ठाणे येथे खित्र नृतुन सव्हें क. ६८, हिस्सा क्र. १, ब्रिन्सा क्र. १, जिन सव्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १, जुना सव्हें क्र. ६५, हिस्सा क्र. १, जुना सव्हें क्र. ६५, हिस्सा क्र. १, जुना सव्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १, जुना सव्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १, जुना सव्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १, अनुना सव्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १८, हिस्सा क्र. १, अनुना सव्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १, अनुना सव्हें क्र. १, हिस्सा क्र. १, अनुना सव्हें क्र. १, विच्या माजिल क्षा क्र. भी प्रत्य प्रदेश सामा अर्थाण विभाग मिक्रकतीचे सामा आणि विभाग मिक्रकतीचे सामा आणि विभाग मिक्रकतीचे सामा अर्थाण क्षा क्षा माजिल स्वापा क्र. १, उत्तेष्ट्राचे सामा देश, उत्तेष्ट्राचे सामा अर्थाण क्षा क्षा माजिल सामा सामा होते सामा आणि विभाग मिक्रकतीचे सामा अर्थाण क्षा क्षा क्षा सामा होते सामा अर्थाण क्षा क्षा क्षा क्षा क्षा क्षा क्षा क्षा	क. ७७,५५,०००/- क. ७,५५,५००/- तम्मा तारीख, तम्मा तारीख, तम्मा तरिख, रह. ११,२०२३	पक्ष ताबा	आर.विज्ञिसः खाते संख्या ५१२३५,०२०००४१ कर्नाटक केक लिम्प्टिड, पत्रई शाखा आचएकप्ससी कोड- केळ्आसबी००००५१
Å	ठाणे शाखा	१) मे. अर्जिक्य कंस्ट्रक्शन द्वारे प्रोप्ता. श्री. अंकुश बी गाँर ६०२, मेरिडियन हिरानंदानी मेडॉज, लोकपुरम जवळ, मानयाडा, ठाणे (प)-४०० ६१० (२) श्री. अंकुश बी गाँर, श्री. भगवानराव गाँर यांचे मुल्ला (३) श्रीम. भारती अंकुश गाँर, श्री. अंकुश बी गाँर यांची पत्ती दोत्ती र आणि ३ थेवे साल्णार ६०२, मेरिडियन हिरानंदानी मेडॉज लोकपुरम जवळ,	१३.०६.२०२२ रोजीस पीएसओडी खाते क. ७७०७०००६००००७००१ अंतर्गत रु.१.६.०१.५१७.२६ (रूपये एक करोड छत्तीस लाख एक हजार पाचशे सत्तरा आणि सख्यीस पैसे मात्र) त्यासह ०१.०६.२०२२ पासून पुढील ख्याज	राजश्री इंडस्ट्रीअल कॉम्पलेक्स, नरेंद्र सिल्क मिल्स फंपाइंड, जी बी रोड, चितलसर, मानपाडा, उग्गे(प) पेथे स्थित न्यु राजश्री इंडस्ट्रीअल प्रीमापसेस सीएचएसएल अशा ज्ञात इमारतीमधील बी विगच्या पहिल्या मजल्यावरील इंडस्ट्रीअल पुनीट क्र. १०४ मोजमापीत ४५ ची.मी. चट्डाई क्षेत्र चेते सर्वे भाग व विभाग. ठाणेचा नोंदणीकृत उप जिल्ह्यातील ठाणेचा गटक्र.४६, सर्वे क्र.४८, लालुका	ক, হ্ব, ৩০,০০০,০০ ক.হ্, ৭০,০০০,০০ নামা নাবীন্দ্র, নামা: সং		अप्रटीजीएस खाते संख्या ५५०३४,००२०००४१ कर्नाटक क्रैंक तिमिटेड, ठाणे मुंबई शाखा आयएफएससी कोड- क्रेयुआस्त्री०००७५७
q	पवई शास्त्रा	मानपाडा, ठाणे (प)-४०० ६१० (१) श्री. गणेश विष्णू साळवी, श्री. विष्णू साळवी भांचा मुलगा (२) सी. सिंदी, गणेश साळवी, श्री गणेश विष्णू साळवी यांची पत्नी दोर्घाचा पत्ना आहे: फ्लॉट नं. ८०१, सेलिब्रेशन सीएचएस, प्लॉट नं. २३, सेक्टर नं. ६, नवी मुंबई, ऐरोली, ठाणे-४००७०८	अधिक परिव्यय टीएल खाते क्र. ५१२७००१६०००३०९०१ अंतर्गत रु. ३७,७७,६७४.१०/— (रुपये सदीतीस लाख सत्याहुनर हजार सहारो चीऱ्याहुनर आणि दहा येसे मात्र) म्हणजेच ७,८१,५४३,०० च्यासह १५,०४,२०२४ पासून पुटील व्याज आणि टीएल खाता क्र. ५१२७००१६०००४३४०१ अंतर्गत क्र. २९,९६,१३१.१० च्यासह ०१.०५,२०२४ पासूनचे पुटील व्याज आणि खकावती परिवयष.	व जिल्हा धारक जीमनीवर बांधकामीन सदर इमारत. श्री. गणेश विष्णू साळवी आणि सी. सिद्धी गणेश साळवी यांच्या मालकीचे नवी मुंबई साहानगरपालिका/सिडको लि. च्या प्लांट क.२३, सेक्टर ६, ऐरोली, नवी मुंबई तालुका, जिल्हा ठाणे वर बांधकिमत सेलिकेशन्स, सी विंग, ८वा मजला, फ्लंट क.८०१, मोजमापित ८८० ची.णू. चटई क्षेत्र चे ते सर्व भाग आणि विभाग. मिळकतीचे सीमाबद्धः पूर्वकडेः मोकळे क्षेत्र, पश्चिमेकडेः पंसेज, उत्तरेकडेः फ्लंट क.८०२, दिश्णः लिक्ट.	০६,০६,२०२३ য়.१,০८,০০,০০০/- য়. १০,८০,০০০/- য়	दु, १२.४० ते ०१.०० पर्यंत रु. १०,०००/-	अप्तरीजीहस खाते संख्या ५१२३५००२०००४ कर्नाटक कैंक सि., पव्हें शाखा, आवएएकएससी कोड केग्रआखी००००५१
EC .	नवी मुंबई सीय्ड्स शाखा	(१) औ. चंदन कुमार सुरेश प्रसाद साह, श्री. सुरेश प्रसाद साह यांच्या मुलगा, (२) औ. गुंजन सुरेश प्रसाद साह श्री. सुरेश प्रसाद साह यांच्या मुलगा आणि (३) सी. सुरेश्यरी चंदन कुमार साह, श्री. चंदन कुमार सुरेश प्रसाद साह यांची पत्नी, सर्व योधे यत्ता असलेले: हिस्सा क.४९७, फ्लंट क्र.३०३, ३१ मजला, सी विंग, आदुर्श पार्क, मियंडी, ठाणे-४११३०८	१७.०४.२०२४ रोजीस टर्म लोन खाते क्र. ५१७७००१६०००७२०१९ अंतर्गत एकुण रक्कम रु. ३०,१८,६७४.५०/—(रुपये तीस लाख अठरा हजार सहाशे ची-चाहत्तर आणि पत्रास येसे मात्र) स्वासह १७.०४.२०२४ पासूनचे पुढील ज्याज आणि परिजय	निवासी फ्लॅट क्र. ३०३, तीसरा मजला, सी बिल्डिंग, गोजमाधित सुमारे १०३० ची.फू. बिल्टअप क्षेत्र, आदर्श पार्क को-ऑप हाऊ सी.ल., सबहें क्र. ३२/१, ३३, ३६/१, ३६/३, ३७, ३८, ३९, ४०, ८८ सीटीएस क्र. ३५३२, ३५३७ आणि ३५२७ येथे गाव भिवंडी, जिल्हा ठाणे च्या नामाधिकार विलेखाच्या ठेवीद्वारे आधीच समभाग गहाण.	र, ४९, २६,०००,०० र, ४, ६२,६००,०० ताबा तासिख्य ताबा: - प्रत् १०, ११, २०२३	पक्ष ताबा	अप्रटीजीएस खाते संख्या ५१७३५,००२०००४, , कर्नाटक बीक लिमिटेड, नवी मुंबई सीव्युइस शाखा, आयएफएससी कोड केयुआरबी००००५१
· ·	नवी मुंबई करंजाड शाखा	(१) सी. किशश अमीत छोडा श्री. अमीत सुरेश छोडा पांची फर्नी आणि १) श्री. अमीत सुरेश छोडा श्री. सुरेश पोकरदास छोडा घांच्या मुलगा, दोन्ही येथे आहेत: फ्लॅट क्र.७०३, सत्यम ऑरा, प्लॉट क्र.८९, सेक्टर १७, उलये, तालुका पनयेल, जिल्हा रायगड-४१०२०६	१५,०४.२०२४ रोजीप्रमाणे टीएल खाते क. ६३८७००१६००००२३०१ मधील क्षण रक्षम ठ. ४८,४५,५११,९८ (रुपये अङ्गेचाळीस लाख पंचेचाळीस हजार पाचरो अकरा आणि अडुपाण्णय येसे मात्र) अधिक १५,०४,२०२४ पासूनचे पुढील व्याज आणि परिवय	सेक्टर १७, उल्ल्बे, तालुका पनवेल, जिल्हा रापगड येथे स्थित आणि असलेले वसलेले प्लाटक, ३७९ वर बांध्कमित असलेले सत्यम ऑरा अज्ञात बिल्डिंग मधील ६वा मजला वर निवासी फ्लेट क, ६०१, मोजमापित २४.४८४ ची.मी. चटई क्षेत्र अधिक ७.०० ची.मी चे संलग्न बालकत्ती क्षेत्र अधिक २.२५ ची.मी चे सी बी क्षेत्र चे नामधिकार विलेखाच्या ठेवणीद्वारे समभाग गहाण.	र, ५१,०० लाख र, ५,१० लाख ताबा तारीख, ताबा - प्रत ०३,११,२०२३	पक्ष ताबा	अमरीजीएस खाते संख्या ६३८३५००२०००४१ कर्नाटक कैक लिमिटेड, नवी मुंबई करंजाडे शाखा, आयएफएससी कोड केएआस्त्री००००६३
۷	मुलुंड शाखा	१) श्री. रंगनाथ आर प्रमु, श्री. रामचंद्र जी प्रमु यांचा मुलगा २) सी. रुतुजा आर प्रभु, श्री. रंगनाथ आर प्रमु यांची पत्नी दोपीही राहणार येथे ओजस अपार्टमेंट, फ्लॅट क्र. १०१, ए चिंग, प्लॉट क्र.ई-२, सेक्टर क्र. २०, ऐरोली, नयी मुंबई ४००७०८	१५.०२.२०२४ रोजीप्रमाणे टीएल खाते क्र. ५२०७००१६०००३३१०१ मधील एकुण रकम रु. ५२,५५,९६९.५२ (रुपये बाब ज्ञाला पंचायत्र हजार नऊने एकोणसत्तर आणि बाबत्र यसे मात्र) अधिक १५.०२.२०२४ पासून पुढील ब्याज आणि परिव्यय.	गावठण एक्सपान्तन, स्कीम, सेक्टर क. २०, ऐरोली, तालु व जिल्हा ठाणे नवी मुंबई मधील प्लॉट क्र.ई-२ धारक जमिनीवर बांधकामीन ओबस को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अजा जात सोसायटीच्या ओजस अपार्टमेंट अजा जात इमारतीच्या ऐ विंगमधील १ल्या मजल्यावरील निवासी फ्लंट क्र. १०१, मोजमापीत ४२० ची.फु. विल्ट अप क्षेत्र चे ते सर्व भाग विधाग.	रु. ५६,५०,०००,०० रु.५,६५,०००,०० ताबा तारीख, ताबा:- प्रस्	पक्ष ताबा	अप्तरीजीएस खाते संख्या ५२०३५,००२०,००५ कर्नाटक कैक लिमिटेड, मुलुंड शाखा, आयएफएससी कोड केएआरजी०००५२
ę	मुलुंड शाखा	(१) मे. शुक्ला अर्थ मुवर्स, प्रोप्रापटर द्वारे प्रतिविधित्व श्री. अखिलेश कुमार आर शुक्ला थेथे: सी/३३, बेसमेंट 'वी विंग, सोलारिस ख, प्रिमायसेस, एल अंग्ड टी गेट क्र. ६ समोर, साकी विहार गेड, नुंगा, मुंबई-४००००, (१) श्री. अखिलेश कुमार आर शुक्ला श्री. रास लखन यांचा मुल्ला आणि (३) श्रीम. रिता ए शुक्ला, श्री. अखिलेश कुमार आर शुक्ला यांची परनी होपेही २ आणि ३ हे राहणाः इ/६०२, अशोक एवहेन्यु सीएचएस लि., अशोक नगर, मरोळ मिलिट्टी रोड लगन, अंथेरी पश्चिम, मुंबई-४०००७२	२०.०४.२०२४ रोजीस पीएसटीएल खाते क्र. ५२०७००१८०००३३२०१ अंतर्गत रु. २,२६,५६,९७५.९७/— (रुपये होन कोटी सल्बीस लाख छपन्न हजार नऊरो पंच्याहतर आणि सत्याणाव पैसे मात्र) त्यासह २०.०४.२०२४ पासूनचे पुढील व्याज आणि परिच्यय	कर्जत रोड, कुळगाव, बदलापूर (पू.), जि. ठाणे येथे स्थित "शंकर प्लाझा" अशा ज्ञात इमारती मधील 'ए' विंग पहिल्या सजल्यावर मोजमापित १५१ ची. मी. चटई क्षेत्र (खुल्या क्षेत्राचा समावेश) कमशियल परिसराचे ते सर्व भाग आणि विभाग. गाव कुळगाव, ज्ञालुका अंबराबा, जि. ठाणे धारक सल्हें क्र. १५ हिस्सा क्र. १ आणि ६ (पी) प्लांट क्र. ०९, जिमनीवर बांधकामित सदर इमारत.	০१. ११. २०१९	दु, ०२,०० ते दु, ०२,२० पर्यंत रु. १०,०००/-	आगटीजीएस खां संख्या ५२०३५,०२२०००४ कर्नाटक लैंक लिमिटेड, मुखंड शाखा, आवएफएससी कोड केयआस्त्री००००५
80	मुंबई- अंधेरी शाखा	१) श्री. विजय मुरलीधर पाटील, मुरलीधर पाटील यांच्या मुलगा २) सी. दिपाली विजय पाटील, विजय एम पाटील यांची पत्नी दोन्ही पना पेथे: खोली क्र. ३०१, परिवर्तन सोसापटी, सेक्टर ६ए, कामोठे, रायगड, मुंबई-४१०२०६ दोन्ही पना येथे देखील: पर्लट क्र. सी-५०२, सुस्त कॉप्प्लेकस, कामोठे, नवी मुंबई, पनवेल, रायगड-४१०२०६	टीएल खाते क ०९१७००१६००७९२७०१ अन्यये ७. ४७,१३,१०९.७२ (रुपये समेचाळीस लाख तेरा हजार एकडो नऊ आणि बहान्त पैसे मात्र) त्यासह ०३.०५.२०२४ पासून पुढील व्याज आणि खक्त वाकीत परिवयस.	महसूल गाव, मजस, तालुका अंधेरी च्या एन. ए. जिमन धारक सब्हें क्र. ३३ए आणि ३३३सी सीटीएस क्र. १४६, १४६/ १ ते २५, १४७, १४७/ १ ते १४ वर ठाकूर मार्ग, मजस, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथे स्थित समुद्धीं एसआए। सीएचएस कि सोसायटी मध्ये "स्वप्यकृषीं बिल्डिंग" बिल्डिंग मधील निवासी फर्कट, क्र. २०९ चे समतुल्य गहाण (नींहणीकृत एमडीटीडी) मिळकतीच्या सीमाबद्ध- पूर्वकडे: फर्कट क्र. १९०, पश्चिमेकडे: मोकळे क्षेत्र उत्तरेकडे: मोकळे क्षेत्र, दक्षिणेकडे: रस्ता	ह. ५१,३२,०००,०० ह.५,१३,०००,०० तम्मा तारीख, तामा: प्रत	पक्ष ताबा	अप्रटीजीएस खाते संख्या ०९१३५,००२०,००४। कर्नाटक बैंक लिमिटेड, मुंबई- अंधेरी ज्ञाखा, आव्युरुएससी कोड केएआस्त्री००००९

सिक्युरिटाचझेशन औड रिकन्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स औड एग्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एग्फोसेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) अन्वये स्थावः

मिळकतीच्या विक्रीकरोता ई-लिलाव विक्री सूचना. विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्व सामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखित मिळकत तरण धनकाँकडे गहाण आहेत, प्राधिकृत अधिकारी (प्रत्यक्ष/सांकेतिक चा तपशील खाली नमूद आहे) यांनी ज्यांचा कब्जा घेतला त्या कर्नाटक बँक लि. ला थकीत सह त्यावरील व्याज आणि परिव्ययच्या वस्लीकरीता खालील उद्घेखित वेळेस २९.०५.२०२४ रोजी जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आहे आहे आहे जासे आहेच्य तत्वावर विक्री करण्यात येणार आहे.

<u>तपशिल खालीलप्रमाणे:</u> राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम तपशिल खालीलप्रमाणे आणि इसारा अनामत रक्कम २८.०५.२०२४ रोजीस किंवा पूर्वी ४.०० वा. खात्याचे (ज्याचे तपशिल खाली दिले आहेत) ऑनलाईन मार्ग

EXCEL REALTY N INFRA LIMITED

(Formerly known as Excel Infoways Limited) CIN-L45400MH2003PLC138568 Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

Tel: +91-22-26394246 • Fax: +91-22-26394248 • Email: cs@excel-infoways.com • Website: www.excel-infoways.com EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED FINANCIAL RESULT

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Lacs)									
	Standalone	Standalone	Standalone	Standalone	Consolidated	Consolidated	Consolidated	Consolidated	
Particulars	3 Months ended (31/03/2024)	3 Months ended (31/03/2023)	12 Months ended (31/03/2024)	12 Months ended (31/03/2023)	3 Months ended (31/03/2024)	3 Months ended (31/03/2023)	12 Months ended (31/03/2024)	12 Months ended (31/03/2023)	
Total income from Operations (net)	179.18	82.33	618.45	1,010.96	177.87	108.36	599.82	730.63	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.83	(250.65)	144.04	23.57	15.37	(228.89)	115.05	(266.70)	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.83	(250.65)	144.04	23.57	15.37	(228.89)	115.05	(266.70)	
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22.84	(215.16)	125.76	256.83	17.38	(193.40)	96.77	(33.44)	
Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	21.68	(204.79)	127.57	262.51	21.89	(206.03)	130.42	262.82	
Equity Share Capital	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	14106.95	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	-	0.00	3118.70	2991.11	-	0.00	3125.46	3033.14	
Earning Per Share (of Re. 1/- each) (for Continuing and discontinued operations)									
Basic	0.01	(0.02)	0.01	0.02	0.01	(0.01)	0.01	(0.01)	
Diluted	0.01	(0.02)	0.01	0.02	0.01	(0.01)	0.01	(0.01)	

Notes:

1. The above is an extract of the detailed format of quarterly and year ended Audited Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website for BSEL Limited at link www.bseindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the Company's website at www.excel-infoways.com

2. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning 1st April 2017, the Company has for the first time adopted IND AS with a transition date of 1st April, 2016.

ttee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 10, 2024. For Excel Realty N Infra Limited Sd/-Lakhmendra Khurana Managing Director DIN: 00623015

Place: Mumbai Date: May 10, 2024

नोंदणीकृत कार्यालय: दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ जना स्मॉल फायनान्स बॅक आणि १२/२ बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या (शेड्युल्ड कमर्शियल बँक) पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरु - ५६००७१.

विभागीय शाखा कार्यालय: कार्यालय क्र. ७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटरच्या समोर, मुकुंद नगर, सातार रोड, पुणे - ४११०३७

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

ज्याअर्थी तुम्ही खालील नमूद कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांनी तुमच्या स्थावर मिळकती गहाण ठेवून **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडून कर्जे घेतली. तुम्ही केलेल्या कसूरीच्या परिणामी तुमचे कर्ज खाते **नॉन परफॉर्मिंग ॲसेटस्** म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. ज्याअर्थी ज**ना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ने तारण धनको म्हणून ॲक्ट अन्यये आणि सदर ॲवटच्या कलम १३(२) सहवाचता

я. Б.	कर्जदार/ सह–कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदाराचे नाव	कर्ज खाते क्र. आणि कर्ज रक्कम	सक्तवसुली करावयाच्या तारणांचा तपशील	एनपीएची तारीख आणि मागणी सूचना तारीख	थकबाकी स्क्कम रु.त./रोजीस
۶	हमादार/ गहाजवटदाराच गाव	कर्ज खाते क्र.	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: सीटीएस क्र. ३४३ बी,	सूचना ताराख	
	१) बलराज काशिनाथ निळी,	30879830000498	श्ला मजला, मजला क्र. १, फ्लॅट क्र. १२, घोरपडे पेठ, ता. हवेली, जि. पुणे -	एपीएची तारीख:	रु. १७,९२,८९७.७९
		कर्ज रक्कम: रु. १४,७०,७२७/ –	४११०४२ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १०१३.०६ चौ. मी. जमिन धारक	०३.०५.२०२४	(रुपये सतरा लाख ब्याण्णव हज
	२) संपूर्णा बलराज निळी,	टॉप अप कर्ज खाते क्र.	स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेन: पूर्वेला: २० फूट सरकारी रस्ता, पश्चिमेला: सी. एस. क्र. ३३८, ३४० आणि ३५९ आणि सरकारी	मागणी सूचनेची तारीख:	आठशे सत्याण्णव आणि पैसे एकोणऐंशी मात्र)
	३) वासंती काशिनाथ निळी	३०४२९४१००००३७२ कर्ज रक्कम: रु. ५,००,०००/-	रस्ता, दक्षिणेलाः खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेव्ह रोड, उत्तरेलाः सी. एस. क्र. ३४३ ए चा भाग.	09.04.7078	०६.०५.२०२४ रोजीस
ş		कर्ज खाते क्र.	गृहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: रविवार पेठ, उत्तर सोला – पूर, सोलापूर – ४१३००७ येथील टीपी स्किम क्र. ०१, अंतिम प्लॉट क्र. ९/५८,	एपीएची तारीख:	₹. ४,९०,२८३.४२
	१) विजय व्यकटय्या मेरगु,	३०४७९६३००००४६५	नगरपालिका घर क्र. २६७/५८ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ५६.०० चौ.	०३.०५.२०२४ मागणी सूचनेची	(रुपये चार लाख नव्वद हजार दो
	२) शारदा विजय मेरगु	कर्ज रक्कम: रु. ५,००,०००/-	मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेन: पर्वेला: श्री. चव्हाण यांच्या मिळकतीचा भाग, पश्चिमेला: रस्ता, दक्षिणेला: क्र.	तारीख:	त्र्याऐंशी आणि पैसे बेचाळीस म
		4. 4,00,000/	उर्वरित मिळकतीचा भाग, उत्तरेला: रस्ता.	०९.०५.२०२४	०६.०५.२०२४ रोजीस
ş		कर्ज खाते क्र.	ग्हाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मालमत्ता क्र. ९२५/३,	एपीएची तारीख:	रु. ६,०९,०८८.०२
	१) संदीप सुरेश शिर्के,	30909870009348	रो ब्लॉक क्र. ३, स. क्र. २३४, मौजे पोखर्डी, ता. आणि जि. अहमदनगर – ४१४००१ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ०.००३७ हेवटर. आर जमिन धारक स्थावर	०३.०५.२०२४ मागणी सूचनेची	(रुपये सहा लाख नऊ हजार
	२) आस्ती संदीप शिर्के	कर्ज रक्कम: रु. ८,४९,२१४/-	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंचा त्यादिशेने: पूर्वेला: रस्ता, पश्चिमेला: स. क्र. २३५/१, दक्षिणेला: रो हाऊस क्र. ४, उत्तरेला: रो हाऊस क्र. २.	तारीख: ०९.०५.२०२४	अङ्घाऐंशी आणि पैसे दोन माः ०६.०५.२०२४ रोजीस
8		कर्ज खाते क्र.	THE THE STATE OF T		
	१) नानासाहेब निवृत्ती पारधे,	३०७०९४४००००४६२ कर्ज रक्कमः	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मालमत्ता क्र. ७०४, गट	एपीएची तारीख:	क. ८,७०,७६४.२१
	२) जाईबाई निवृत्ती पारधे,	ह. ५,००,०००/-	क्र. ६२५, मौजे सारोळा कासार, ता. नगर, जि. अहमदनगर - ४१४००५ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १०५० चौ. फू., ९७.०० चौ. मी. जिमन धारक स्थावर	०३.०५.२०२४ मागणी सूचनेची	(रुपये आठ लाख सत्तर हजा
		टॉप अप कर्ज खाते क्र. ३०७०९४१००००४४०	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: रेल्वे मिळकत,	तारीख:	सातशे चौसष्ट आणि पैसे एकर्व मात्र) ०६.०५.२०२४ रोजीर
	३) सुशीला पारधे	कर्ज रक्कमः	पश्चिमेला: गट क्र. ६२३, दक्षिणेला: गट क्र. ६२५, उत्तरेला: गट क्र. ६२४.	०९.०५.२०२४	111/04:04:40(8 (14))
ų		रु. ४,३९,०००/- कर्ज खाते क्र.	गृहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मिळकत क्र. ३४४, मौजे	एपीएची तारीख:	ह. ४,९९,९२५.९४
	१) कुमटकर भाऊसाहेब पोपट,	30909830009879	पिंपळगाव लांडगा, ता. नगर, जि. अहमदनगर – ४१४००१ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ३००० चौ. फू. जमिन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि	०३.०५.२०२४ मागणी सूचनेची	(रुपये चार लाख नव्याण्णव हर नऊशे पंचवीस आणि पैसे
	२) पोपट नारायण कुमटकर	कर्ज रक्कम: रु. ५,००,०००/-	विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: मिळकत क्र. ३५०, पश्चिमेला: मिळकत क्र.	तारीख:	चौऱ्याण्णव मात्र) ०६.०५.२०
દ		,,	३४३, दक्षिणेला: मिळकत क्र. ३५६, उत्तरेला: रस्ता. गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: मिळकत क्र. १०९, मौजे	०९.०५.२०२४ एपीएची तारीख:	रोजीस
٦	१) राहुल विठ्ठल शिंदे,	कर्ज खाते क्र.	कडधे, ता. मावळ, जि. पुणे - ४१०४०५ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित ४८०	०३.०५.२०२४	रु. २,४९,०९४.०१ (रुपये दोन लाख एकोणपन्नास ह
	२) सविता विट्ठल शिंदे	३१००९६३००००५४३ कर्ज रक्कम:	चौ. फू. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: सार्वजनिक रस्ता, पश्चिमेला: श्री. रामदास सुतार यांची मिळकत,	मागणी सूचनेची तारीख:	चौऱ्याण्णव आणि पैसे एक माः
	र) सावता विद्वस स्थि	रु. ४,०६,५३०/-	दक्षिणेला: किसन शिंदे यांची मिळकत, उत्तरेला: मंदिर.	०९.०५.२०२४	०६.०५.२०२४ रोजीस
9			गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: जुना गट क्र. ९१४/१,	एपीएची तारीख:	T > > 000 - 0
	१) बाबू मोतीराम वाघमोडे,	कर्ज खाते क्र. ३२३७९६३०००५०३	नवीन गट क्र. ९२०/१, गुंड प्लॉट, ता. बार्शी, जि. सोलापूर - ४१३४०१ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १००० चौ. फू., बिल्ड क्षेत्र २५.२३/ मोकळे क्षेत्र	०३.०५.२०२४	रु. ३,३८,१६६.०१ (रुपये तीन लाख अडतीस हज
	२) संजना बाबू वाघमोडे	कर्ज रक्कमः	९३ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा	मागणी सूचनेची	एकशे सहासष्ट आणि पैसे एक म
	() (() () () () ()	रु. ३,८५,०००/-	त्यादिशेने: पूर्वेला: काशिनाथ लोळगे यांची मिळकत, पश्चिमेला: ३० फूट रस्ता, दक्षिणेला: पोपट काळे यांची मिळकत, उत्तरेला: श्री. धुमाळ यांची मिळकत.	तारीख: ०९.०५.२०२४	०६.०५.२०२४ रोजीस
۷		कर्ज खाते क्र.	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: पोस्ट शिंगोली, ता. आणि	एपीएची तारीख:	F t lot 202 t 9
	१) दिगंबर धीरू चव्हाण,	37369830000089	जि. उस्मानाबाद – ४१३५०१ येथील गट क्र. ९६, प्लॉट क्र. ४०, जीपीएच क्र. ८११ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १५०.०० चौ. मी. जिमन धारक स्थावर	०३.०५.२०२४	रु. ५,७८,२७२.५१ (रुपये पाच लाख अङ्ग्वाहत्तर ह
	२) शाहबाई दिगंबर चव्हाण	कर्ज रक्कम: रु. ६,०२,५२४/-	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: प्लॉट क्र. ३९,	मागणी सूचनेची	दोनशे बहात्तर आणि पैसे एका
	,,		पश्चिमेला: प्लॉट क्र. ४१, दक्षिणेला: ६ मी. रुंद रस्ता, उत्तरेला: अन्सारी यांची मिळकत.	तारीख: ०९.०५.२०२४	मात्र) ०६.०५.२०२४ रोजीर
٩	१) अतुल बाळासाहेब मेदगे,		गृहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मिळकत क्र. ०२९५, मौजे खडकाळा, ता. मावळ, जि. पणे - ४१०४०५ येथे असलेल्या आणि स्थित	एपीएची तारीख:	रु. २,२५,११२.०७
		कर्ज खाते क्र. ३३९८९६३०००००२८	मोजमापित ५३६ चौ. फू. म्हणजेच ४९.८१ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते	०३.०५.२०२४	(रुपये दोन लाख पंचवीस हज
	२) बाळासाहेब गोविंदराव मेदगे,	कर्ज रक्कम:	सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: श्री. रामकृष्ण गोविंद मेडगे यांची उर्वरित मिळकत, पश्चिमेला: श्री. संजय देशपांडे यांची उर्वरित मिळकत,	मागणी सूचनेची	एकशे बारा आणि पैसे सात मा
	३) कांताबाई बाळासाहेब मेदगे	ক. ४,८७,७६९/ –	दक्षिणेला: श्री. बाळासाहेब मेडगे यांची उर्वरित मिळकत, उत्तरेला: श्री. मारूती शिंदे यांची उर्वरित मिळकत	तारीख: ०९.०५.२०२४	०७.०५.२०२४ रोजीस
ço.			गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मौजे सातारा, ता. आणि	एपीएची तारीख:	
	१) योगीराज भाऊराव नाटकर,	कर्ज खाते क्र. ४५६०९४३००००८८७	जि. औरंगाबाद थेथे स्थित प्लॉट क्र. ११७, गुरुदत्त नगर, गट क्र. २१८/भागापैकी स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग एकुण क्षेत्र मोज. १५०० चौ. फू. ज्यापैकी	03.04.7078	रु. ११,५१,७१९.३२ (रुपये अकरा लाख एकावन्न हर
	२) पुष्पा योगेश नाटकर,	कर्ज रक्कम:	प्लॉटचा उत्तरेकडील भाग, क्षेत्र मोज. ७५० चौ. फू. म्हणजेच ६९.७० चौ. मी. कडे	मागणी सूचनेची	सातशे एकोणीस आणि पैसे बत्त
	३) भाऊराव विठ्ठलराव नाटकर	रु. १०,९२,७४०/ –	किंवा त्यादिशेने: पूर्वेला: ६.०० मी. स्ता, पश्चिमेला: प्लॉट क्र. ११०, दक्षिणेला: प्लॉट क्र. ११७ चा उर्वरित भाग, उत्तरेला: प्लॉट क्र. ११८ आणि ११९.	तारीख: ०९.०५.२०२४	मात्र) ०७.०५.२०२४ रोजीर
۶			गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: मिळकत क्र. ५७, मौजे	एपीएची तारीख:	E 2 22 400 to
	१) बाजीराव नाना मगदूम,	कर्ज खाते क्र. ४५६४९६३००००३४०	जाफळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर - ४१६२२९ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १९९.१५ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि	०३.०५.२०२४	रु. ३,२३,८६६.५४ (रुपये तीन लाख तेवीस हजा
	२) राणी बाजीराव मगद्म	कर्ज रक्कम:	विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: धनाजी नाना मगदुम यांचे घर, पश्चिमेला:	मागणी सूचनेची	आठशे सहासष्ट आणि पैसे चो
	() (() () () () ()	रु. ४,०२,४४९/-	बाळु महादेव मगदुम यांचे घर, दक्षिणेला: दत्तात्रय शंकर मगदुम यांची जिमन, उत्तरेला: रस्ता.	तारीख: ०९.०५.२०२४	मात्र) ०६.०५.२०२४ रोजीर
??		कर्ज खाते क्र.	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: सर्व्हे क्र. १४, सी. एस.	एपीएची तारीख:	रु. २,५७,९७१.४८
	१) रमेश साहेबराव हतागळे,	४५७८९६३०००००३२	क्र. १०७६०, प्लॉट क्र. ९३, शीट क्र. ११३ आणि ११४, मौजे असदुक्लाबाद, जि. नांदेड - ४३१६०२ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १२०० चौ. फ्र., १११.५२ चौ.	03.04.7078	(रुपये दोन लाख सत्तावन्न हज
	२) कार्तिक रमेश हतागळे	कर्ज रक्कम: रु. ४,९२,१७२/-	मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने:	मागणी सूचनेची	नऊशे एकाहत्तर आणि पैसे
	.,	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	पूर्वेला: प्लॉट क्र. ९४, पश्चिमेला: प्लॉट क्र. ९२, दक्षिणेला: सर्व्हे क्र. १४, उत्तरेला: २० फूट रुंद रस्ता.	तारीख: ०९.०५.२०२४	अट्टेचाळीस मात्र) ०७.०५.२० रोजीस
à		कर्ज खाते क्र. ४५७९९४२०००३७५०	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: गट क्र. ५/१/२/५,	एपीएची तारीख:	
	१) गणेश साताप्पा येवले,	कर्ज रक्कम:	प्लॉट क्र. १३, पंचगंगा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, मौजे सलगरवाडी, उत्तर	०३.०५.२०२४	क. १०,१७,४६१.०४
		रु. ९,२९,२१७/- टॉप अप कर्ज खाते क्र.	सोलापूर, जि. सोलापूर – ४१३००१ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १५३.५२ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा	मागणी सूचनेची	(रुपये दहा लाख सतरा हजार च एकसष्ट आणि पैसे चार मात्र)
	२) मंगल गणेश येवले	४५७९९८००००००३९	त्यादिशेने: पूर्वेला: प्लॉट क्र. १४, पश्चिमेला: रस्ता, दक्षिणेला: सर्व्हे क्र. १२,	तारीख:	०७.०५.२०२४ रोजीस
		कर्ज रक्कम: रु. १,००,०००/-	उत्तरेला: रस्ता.	०९.०५.२०२४	
8		कर्ज खाते क्र. ४५७८९४३००००८२८	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत – परिशिष्टीत मिळकत: ग्रामपंचायत घर क्र. २७,	एपीएची तारीख:	
	१) श्रीकांत मोहन सावते,	कर्ज रक्कम:	मौजे दाभाड, ता. अर्धापूर, जि. नांदेड - ४३१७४५ येथे असलेल्या आणि स्थित	03.04.7078	₹. ८,६०,११०.००
	२) सोयराबाई श्रीकांत सावते,	रु. ४,१४,७८५/- टॉप अप कर्ज खाते क्र.	मोजमापित ७२० चौ. फू. म्हणजेच ६६.९१ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: ग्रामपंचायत रस्ता,	मागणी सूचनेची	(रुपये आठ लाख साठ हजार ए दहा मात्र)
	३) मोहन राघोजी सावते	४५७८९४३००००८६७	पश्चिमेला: ३ फूटांची सार्वजनिक लेन, दक्षिणेला: निवृत्ती सुर्यवंशी यांचे घर,	तारीख:	०८.०५.२०२४ रोजीस
		कर्ज रक्कम:	उत्तरेला: शिवाजी सुर्यवंशी.	90.04.7078	

क्र. ६ मध्ये दर्शीवल्यानुसार संपूर्ण रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी रकाना क्र.२ मध्ये नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार यांना देण्यात येत आहे. हे स्पष्ट करण्यात येते की जर एकूण रकमेसह एकत्रित पुढील व्याज आणि इतर रक्कम जी प्रदानाच्या तारखेपर्यंत देय बनेल ती प्रदान न केल्यास **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ला रकाना क्र. ४ मध्ये वर्णिलेल्या मिळकतीवरील तारण हितसंबंधाच्या सक्तवसुलीसाठी योग्य ती कार्यवाही करणे भाग पडेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्याच्या अंतर्गत सदर कर्जाचे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांच्या विरोधात जना स्मॉल **फायनान्स बँक लिमिटेड**ला उपलब्ध उपाय आणि अधिकाराला बाधा येबू न देता करण्यात येत आहे. तुम्हाला पुढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की सदर ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोंच्या पूर्व सहमतीशिवाय तारण मत्ता विक्री. भाडेपदा किवा अन्य मार्गाने हस्तांतर करणे किंवा वरील तारणांसह व्यवहार करणे किंवा निकाली काढण्यापासन मज्जाव/प्रतिबंध करण्यात येत आहे

सही/ – प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करित

The spirit of Mumbai is now 95 years old!



www.freepressjournal.in